

Tests you can trust

July 07, 2025

To, National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor, C/1 G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051 (Scrip Code: THYROCARE)

BSE Limited Phiroze Jeejeeboy Towers Dalal Street. Mumbai- 400 001 (Scrip Code: 539871)

Sub : Newspaper Advertisement.

Ref: Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations").

Dear Sir/Madam,

Pursuant to the Regulation 30 of the Listing Regulations, we are enclosing the copies of the newspaper advertisements published in Business Standard (English) and Navshakti (Marathi) regarding e-voting information for the 25th Annual General Meeting of the Company, in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the Listing Regulations, and the Secretarial Standards on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India.

The have been made available the Company's website same on https://investor.thyrocare.com/news-paper-publications/

We request you to kindly take the same on the record.

Yours Faithfully

For Thyrocare Technologies Limited

Brijesh Kumar

Company Secretary and Compliance Officer

Encl: A/a





KESORAM TEXTILE MILLS LIMITED

CIN: L17114WB1999PLC089148 Registered Office: 42, Garden Reach Road, Kolkata-700024 City Office: 9/1 R.N. Mukherjee Road, Kolkata-700001 Phone: 033 2469-7825/6788/2489 3472: Fax: 033 2469 6788 Email: office@kesoramtextiles.in / ktmltext@gmail.com Website: www.kesoramtextiles.in

Extract of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2025

SI. No.	Particulars	Current three months ended 30-06-2025	Preceding three months ended 31-03-2025	Corresponding three months ended in the previous year 30-06-2024	Previous year ended 31-03-2025
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	-		-	-
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	(44.40)	(172.94)	140.32	(47.39)
3 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)		(44.40)	(172.94)	140.32	(47.39)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)		(44.40)	(174.23)	140.32	(48.68)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(41.80)	2,425.75	143.19	2,559.92
6	Equity Share Capital	1,045.64	1,045.64	1,045.64	1,045.64
7	Reserves excluding Revaluation Reserve	(-)	-	-	(113.71)
8	Earnings Per Share (EPS) (Not Annualised) [Face value of ₹ 2/- per share] 1. Basic: (₹)	(0.08)	(0.33)	0.27	(0.09)
	2. Diluted: (₹)	(0.08)	(0.33)	0.27	(0.09)

- The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 30th June, 2025 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter ended 30th June, 2025 is available on the Calcutta Stock Exchange website (www.cse-india.com) and on the Company's website at www.kesoramtextiles.in.
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meetings held on 5th July, 2025.

For Kesoram Textile Mills Ltd. Sd/-

Place · Kolkata Dated: 5th July, 2025

CIAL/COML/LIC130/2025/02

Sarat Priya Patjoshi Director DIN: 06620290

REI AGRO LIMITED (In Liquidation) Liquidator: CA Anil Goel

Registered Office: Everest House, 46C, Chowringhee Road, 15th Floor, Room No. 15B, Kolkata-700071 (W.B), India IBBI Address: AAA House, 64, Okhla Estate, Phase III (Behind Modi Mills), New Delhi-110020 Email ID: assetsale1@aaainsolvencv.in: reiagro@aaainsolvencv.co Contact No.: +91 8800865284 (Mr. Wasim, Adv. Harsh Gupta, CA Parth Garg)

E-Auction

Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016 Date & Time of E-Auction for Sale of Company Slump Sale Basis: 07th Aug. 2025 Time:- 03:00 PM to 05:00 PM (With unlimited extension of 5 minutes each Last date of filing Pre-Qualification Document on Auction Platform- 04th Aug. 2025 till 5.00 p.m Last Date of EMD Submission: 05th Aug, 2025 till 3.00 p.m

Sale of Assets in slump sale or Plant as a Whole in view of Regulation 32(b) of IBBI (Liquidation Process) Regulations 2016, forming part of Liquidation Estate by the liquidator appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Kolkata Bench vide order dated 24.08.2017. The sale will be done by the undersigned through E-auction platform https://lbbi.baanknet.com/eauction-ibbi/home

Description	Reserve Price (INR)	EMD	Incremental value
BLOCK - A			
Sale of Factory of Corporate Debtor including Land, Building, Plant & Machinery situated at Unit I - Plot No. 691- 696, Sector 2, Bawal, Haryana, 123501	Rs. 55,98,41,359/- (Rupees Fifty-Five Crores and Ninety- Eight lakhs Forty-One Thousand Three Hundred and Fifty-Nine only)	Rs. 5,59,84,135/-	Rs. 5,00,000/-
	BLOCK - B		
Sale of Factory of corporate debtor in a slump sale, including Land, Building, Plant & Machinery situated at Unit II - Plot Nos. 180-D,E,F,G,H,J, & 181-A, Sector-3, IMT Bawal, Haryana, 123501	Rs. 66,57,28,474/- (Rupees Sixty-Six Crore Fifty-Seven Lakh Twenty-Eight Thousand Four Hundred Seventy-Four Only) Rs. 6,65,72,847/-		Rs. 5,00,000/-
BLOCK - C			
Sale of Factory of corporate debtor in a slump sale, including Land & Building, situated at Unit III - Plot No. 126, Sector 6, Bawal, Haryana, 123501	Rs. 39,23,92,509/- (Rupees Thirty-Nine Crore Twenty- Three Lakh Ninety-Two Thousand Five Hundred Nine Only)	Rs. 3,92,39,250/-	Rs. 5,00,000/-
slump sale, including Land & Building, situated at Unit III - Plot No. 126, Sector 6,	(Rupees Thirty-Nine Crore Twenty- Three Lakh Ninety-Two Thousand Five Hundred Nine Only) g no. EAUCTION/DOC/07/2025/07 for	3,92,39,250/- clarification on Sa	5,00,00

erms & Conditions of the sale is as under:

E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS BASIS" AND "WITHOUT RECOURSE BASIS" as such sale is without any kind of warranties and indemnities through approved service provider at IBBI e-Auction Portal by BAANKNET at https://ibbi.baanknet.com/eauction-ibbi/home
The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel the e-Auction or withdraw any property or portion thereof from the auction proceeding at any stage without assigning any reason thereof.

As per Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016, Schedule I "Mode of sale" Clause 1(5A), Bidders must declare they aren't disqualified under Section 29A; any EMD will be forfeited if ineligibility is late

the terms and conditions are to be mandatorily referred from the website of AAA Insolvency Professionals LLP i.e. tps://insolvencyandbankruptcy.in/public-announcement/rei-agro-limited/ and from the E-Auction Processicument, prior to submission of EMD and participation in the process.

Liquidator of REI Agro Limited
Registration No. IBBI/IPA-001/IP-P00118/2017-2018/10253 E-mail: reiagro@aaainsolvencv.cor Contact No. +91 11-46664623, 8800865284

ideaForge Technology Limited

CIN: L31401MH2007PLC167669

Regd. Office: EL - 146, TTC Industrial Area, Electronic Zone, MIDC Industrial Area, Mahape, Navi Mumbai, Maharashtra 400710 w.ideaforgetech.com Email: compliance@ideaforgetech.com Telephone: +91 (22) 6787 1007

NOTICE OF THE 18 $^{\text{IH}}$ ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO-VISUAL MEANS

Notice is hereby given that the 18th Annual General Meeting ("AGM") of the members of ideaForge Technology Limited ("Company") is scheduled to be held on Thursday, July 31, 2025 at 11.00 a.m. (IST) through Video Conference ("VC")/Other Audio Visual Means ("OVAM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules framed thereunder and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with the Ministry of Corporate Affairs ('MCA') circulars, the latest being Circular No. 09/2023 dated September 19, 2024 (collectively referred to as 'MCA Circulars') and other relevant circulars, the latest being Circular no SEBI/HO/ CFD/CFD- PoD- 2/ P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by SEBI ('SEBI Circulars'), without the physical presence of members at a common venue.

The electronic copies of the Notice of the 18th AGM and the Annual Report for the Financial Year 2024-25 have been sent by email on July 04, 2025 to all those members whose email addresses are registered with the Company / Depository Participants and the Company's Registrar and Share Transfer Agent, MUFG Intime india Pvt. Ltd. (formely known as Link Intime India Pvt. Ltd.) ("Registrar/ RTA") in accordance with the Circular issued by the MCA and SEBI. The instructions for joining the AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the e-voting system during the AGM are provided in the Notice of the AGM. The members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Annual Report of the Company for the Financial Year 2024-25 along with the Notice of AGM are available and can be downloaded from the Company's website https://ideaforgetech. com/investor-relations/annual-report and the website of National Securities of Depository Initied (NSDL), BSE Limited (BSE) and The National Stock Exchange of India Limited (NSE), i.e. https://www.evoting.nsdl.com, www.

Remote e-Voting/e-voting during AGM

Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Shareholder are provided with the facility to cast their votes on all resolutions as set forth in the Notice convening the AGM using electronic voting system (Remote e-Voting) provided by NSDL. The voting rights of Shareholders shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Thursday July 24, 2025 ('cut-off date'). The remote e-Voting period commences on Monday, July 28, 2025 at 9,00 a.m. (IST) and will end on Wednesday, July 30, 2025 at 5.00 p.m. (IST). During this period, the Shareholders may cast their vote electronically. The remote e-Voting module shall be disabled by NSDL thereafter. Those Shareholders, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their votes on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. The Board has appointed M/s. S.N. Ananthasubramanian & Co., Practicing Company Secretaries as the Scrutinizer to oversee the entire e-voting process in a fair and transparent manner. The Scrutinizer will submit their report and the results will be declared within two working days after the conclusion of AGM. The results along with the report will be placed on the website of the Company at https://ideaforgetech.com/ and will also be submitted to the stock exchanges.

The Shareholders who have cast their votes by remote e-Voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again. The members are requested to carefully read all instructions in the AGM Notice regarding remote e-Voting, e-voting at the AGM and attending the AGM via VO/OAVM

Any person, who acquires shares of the Company and becomes a Shareholder of the Company after the Notice has been sent electronically by the Company and holds shares as on the cut-off date; may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-Voting, then he/she can use his/her existing User ID and password for casting the votes.

n case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre at evoting@nsdl.co.in.

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to logic through Depository i.e. NSDL and CDSL

Login Type	Helpdesk Details		
Individual Shareholders holding securities in demat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000		
Individual Shareholders holding securities in demat mode with	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll		

Date: July 07, 2025 Place: Mumbai

Nilesh Ranian Jaywan

For ideaForge Technology Limited

Company Secretary and Compliance Office

07.07.2025

SALE OF UNCLAIMED INTERNATIONAL CARGO AT CIAL

CIAL COCHIN INTERNATIONAL AIRPORT LTD

Tenders are invited on behalf of Cochin International Airport in the prescribed format for Sale of Unclaimed goods at International Cargo. These items shall be sold as one lot only, with a minimum bid value of Rs 6,11,803/- + GST & TCS. For more information, visit www.cial.aero/tenders or contact 0484-2610115 Extn 2632

TENDER NOTICE

MANAGING DIRECTOR

Tests you can trust

Thyrocare THYROCARE TECHNOLOGIES LIMITED

CIN: L85110MH2000PLC123882
Reg. Off: D-37/1, TTC Industrial Area, MIDC, Turbhe, Navi Mumbai-400 703 Corp. Office: D-37/3, TTC Industrial Area, MIDC, Turbhe, Navi Mumbai- 400 703 Phone: +91 -8422945537

Website: www.thyrocare.com Email: compliance@thyrocare.com NOTICE OF 25th ANNUAL GENERAL MEETING AND

INFORMATION ON E-VOTING

Notice is hereby given that the 25th Annual General Meeting ("AGM") of Thyrocare Technologies Limited ("the Company") will be held on Thursday, July 31, 2025 at 10.30a.m. (IST) at the Corporate Office of the Company at D-37/3, TTC Industrial Area, MIDC, Turbhe, Navi Mumbai - 400 703 to transact the businesses as set out in the Notice of 25th AGM.

In compliance with the Circular no. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") and in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("Listing Regulations"), the Notice of 25th AGM including the procedures for remote evoting and Annual Report for the financial year 2024-25 has been sent via electronic mode on July 05, 2025, to the Members whose email ID's are registered with the ompany/Depositories/ Depository Participant(s)/ Registrar and Transfer Agent (RTA)-MUFG Intime India Pvt Ltd. For Members whose email addresses are not registered with the Company, Depositories, Depository Participant(s), or the Registrar and Transfer Agent (RTA), a physical communication comprising the Notice of the 25th AGM and a letter containing the web link, including the exact path to access the Annual Report for FY 2024–25, has been sent to their registered postal address through permitted mode. The Company shall send physical copy of the Annual Report alongwith Notice of AGM to those members who request for the same at <u>compliance@thyrocare.com</u>

Members are requested to refer to the Notice of AGM for the process of registering/updating their email addresses.

The Copy of AGM Notice and Annual Report of the Company for the financial year 2024-25 can also be accessed and downloaded from the website of the Company, https://investor.thyrocare.com/financials/annual-reports/, website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, (as amended from time to time) and Listing Regulations. Members are provided with the facility to cast their votes on the resolutions set forth in the AGM Notice using electronic voting system ("remote evoting"). The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited ("CDSL") to provide remote e-voting facility.

All the members are hereby informed that

Dividend & Tax Deduction at Source (TDS):

Date: 05th July, 2025

a. Remote e-voting shall commence on Monday, July 28, 2025, at 9:00 a.m. (IST) and ends on Wednesday, July 30, 2025, at 5:00 p.m. (IST):

b. The remote e-voting module shall be disabled by CDSL after 5:00 P.M. on July 30, 2025; and once the vote on a resolution is cast by the members, the members shall not be allowed to change it subsequently:

c. The facility for voting through e-voting shall be made available at the Annual Genera

d. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again:

e. A person whose name appears in the Register of Members or in the list of Beneficial Owners maintained by the depositories as on July 25, 2025 ("Cut-Off Date"), shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the venue of the Annual General Meeting

f. A person who is not a Member on Cut-Off Date should treat Notice of AGM for information ourpose only.

g. Any person who acquires shares of the Company and becomes a Member after the dispatch of the AGM Notice, and who holds shares as on the Cut-Off Date, may follow the same procedure for e-voting as mentioned in the Notice of the AGM h. Members are requested to refer to the Notice of the AGM and the e-voting instructions

setting out the process and manner for voting by electronic means . The Board of Directors of the Company has appointed M/s. Pitroda & Co, Practicing Company Secretaries, as the Scrutinizers for conducting the process of remote e-voting and voting at the venue of the AGM in a fair and transparent manner.

The Board of Directors, at its meeting held on April 23, 2025, recommended a dividend of ₹21 per equity share of face value ₹10 each for the financial year ended March 31. 2025. The Record Date for determining the entitlement to dividend, if declared at the AGM, is Friday, July 25, 2025. Dividend on equity shares, if approved at the AGM, will be credited on or before August 30, 2025, to all beneficial owners holding shares in electronic form, as per the beneficial ownership details provided to the Company by the Depositories as on the close of business hours on the Record Date.

As per the amendments introduced by the Finance Act, 2020 to the Income-tax Act, 1961, the Company is obligated to deduct tax at source (TDS) on dividend income. Members are requested to refer to the Note on TDS on Dividend appended to the AGM Notice, and submit relevant declarations/documents, as applicable, by Monday, July 28, 2025, to enable the Company to determine the appropriate TDS rate. E-voting Support:

For any queries related to electronic voting, Members may contact to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no. 1800 21 09911.

> For Thyrocare Technologies Limited Briiesh Kumar

investors@aqventures.co.in.

Place: Noida

Dated: July 04, 2025

Membership: A36070

AG VENTURES LIMITED

Date : 07/07/2025

Place: New Delhi

(FORMERLY ORIENTAL CARBON & CHEMICALS LIMITED) Corporate Identity Number (CIN) - L24297GJ1978PLC133845

Regd. Off: Plot No. 30-33, Survey No.77, Nishant Park, Nana Kapaya, Mundra, Kachchh, Gujarat – 370415 Email ID: investors@agventures.co.in, Tel: +91 120 2446850, Website: www.agventuresItd.com

NOTICE OF 45TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND CUT OFF DATE

Notice is hereby given that 45th ("Forty Fifth") **Annual General Meeting ('AGM')** of the Members of AG Ventures Limited (formerly Oriental Carbon & Chemicals Limited) ('the Company') is scheduled to be held on **Monday, July 28, 2025, at 02.00 P.M. (IST)** through video conference ("VC") / other audio visual means ("OAVM") to transact the business as set out in the Notice. The notice of 45th AGM is in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules issued thereunder and Genera Circular No. 09/2024 dated 19th September 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October 2024 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), along with other applicable Circulars issued in this regard by the MCA

In compliance with the applicable MCA and SEBI Circulars, the electronic copy of the Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2024-25 has been sent via email only to those Members whose email addresses are registered with the Company, its Registrar and Transfer Agent (RTA) MUFG Intime India Private Limited (formerly Link Intime India Private Limited), or their respective Depository Participants (DPs). Further, pursuant to Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015, as amended, a web-link containing the exact path to access the complete Annual Report has been sent by physical mode through Inland Letters to those Members who have not registered their emai addresses with the Company, the RTA, or their Depository Participants.

Members can vote either through remote e-voting or e-voting at the time of AGM. Instructions for remote e-voting, e-voting at the AGM & procedure for attending the AGM through VC/OAVM facility for the Members holding shares in dematerialized mode, physical mode & for the members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of the AGM.

Pursuant to SEBI Circular dated November 3, 2021 (as amended by circulars dated December 14, 2021 March 16, 2023 & November 17, 2023), Shareholders holding physical securities are requested to note that if folio(s) are not updated with PAN, Choice of Nomination, Contact Details, Mobile Number, Bank Account Details and Specimen Signature then any payment including dividend, in respect of such folios will be effected only through electronic mode from April 1, 2024, upon furnishing of all the aforesaid details

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India including amendments thereunder, the Company is providing the facility to its members holding shares as on Monday, July 21, 2025, being cut-off date, to exercise their right to vote on all resolutions set forth in the Notice of AGM. The members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting ('remote e-voting') or by e-voting at the AGM. The Company has engaged MUFG Intime India Private Limited ("formerly known as Link Intime India Private Limited") to provide remote e-voting facility through its platform "INSTAVOTE" The details of remote e-voting are as under:

- 1. Date of completion of sending Notice of AGM along with Annual Report: July 04, 2025.
- 2. The remote e-voting period commences on Friday, July 25, 2025 (9.00 a.m. IST) and ends on Sunday, July 27, 2025 (5.00 p.m. IST).
- 3. The voting through remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. on July 27, 2025.
- 4. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. Monday, July 21, 2025, may obtain User-Id and Password by sending a request at kolkata@in.mpms.mufg.com or investors@aqventures.co.in.
- 5. The members attending the AGM through VC/OAVM facility, who have not casted their vote by Remote e-voting shall be able to exercise their right at the AGM through e-voting.
- 6. A member may participate in the AGM even after exercising his right to vote through Remote e-voting but shall not be allowed to vote again at the AGM.
- 7. A person whose name is recorded in the Register of Members or Register of the Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date i.e. Monday, July 21, 2025, shall be entitled to avail the facility of either remote e-voting or e-voting at the AGM.
- 8. The procedure of electronic voting and attending the AGM through VC/OAVM is available in the Notice

The manner of registration of e-mail addresses of those Members whose email addresses are not registered with the Company/the RTA/DP is available in the Notice of AGM. The Notice of AGM is available on the Company's website www.agventuresltd.com and on the website of the Stock Exchanges on which the Company's shares are listed viz. BSE Limited www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com. Mr. Pawan Kumar Sarawagi (Membership No. FCS 3381), of M/s. P Sarawagi & Associates, Company

votes through e-voting during AGM in a fair and transparent manner. The e-voting results and Scrutinizer's report shall be placed on the website of the Company, i.e. **www.agventuresItd.com** immediately after declaration of results and shall be forwarded to the Stock Exchange where shares of the Company Pursuant to SEBI Circular dated June 10, 2024, shareholders holding physical securities shall be eligible for receipt of any payment including dividend as well as to lodge grievance or avail any service request from the RTA even if 'choice of nomination' is not submitted by these shareholders. All new shareholders shal

Secretaries, has been appointed as scrutinizer to scrutinize the process of e-voting and casting o

continue to be required to mandatorily provide the 'Choice of Nomination' for demat accounts (except for jointly held Demat Accounts). All existing shareholders are encouraged to provide 'choice of nomination' Necessary formats for the same are available on Company's website www.agventuresItd.com In case of any queries, you may refer Frequently Asked Questions (FAQs) and Instavote e-Voting manua available at https://instavote.linkintime.co.in/ under Help section or write an email to **kolkata@in.mpms.mufg.co**m or call on +91 33 69066200. The Members can also write to the Company Secretary a

> By the Order of the Board of Directors For AG Ventures Limited (formerly Oriental Carbon & Chemicals Limited

> > Vipir Company Secretary & Compliance Officer Place: Noida (Membership No: A55308) Dated: 05.07.2025

Sd/



OCCL LIMITED

Regd. Office: Survey No. 141, Paiki of Mouje, APSEZL, Kachchh, Mundra, Gujarat- 370421 Email ID: investorfeedback@occlindia.com, Tel: +91 120 4744800, Website: www.occlindia.com

NOTICE OF 3RD ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND CUT OFF DATE

Notice is hereby given that 3rd ("Third") Annual General Meeting ('AGM') of the Members of OCCL Limited ('the Company') is scheduled to be held on Monday, July 28, 2025, at 11.00 A.M. (IST) through video conference ("VC") / other audio visual means ("OAVM") to transact the business as set out in the Notice. The 3rd AGM in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules issued thereunder and General Circular No. 09/2024 dated 19th September 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October 2024 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), along with other applicable Circulars issued in this regard by the MCA and SEBI

In compliance with the applicable MCA and SEBI Circulars, the electronic copy of the Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2024-25 has been sent via email only to those Members whose email addresses are registered with the Company, its Registrar and Transfer Agent (RTA). MUFG Intime India Private Limited (formerly Link Intime India Private Limited), or their respective Depository Participants (DPs). Further, pursuant to Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015, as amended, a web-link containing the exact path to access the complete Annual Report has been sent by physical mode through Inland Letters to those Members who have not registered their email addresses with the Company, the RTA, or their Depository Participants on July 03, 2025 Members can vote either through remote e-voting or e-voting at the time of AGM. Instructions for remote

e-voting, e-voting at the time of AGM & procedure for attending the AGM through VC/OAVM facility for the Members holding shares in dematerialized mode, physical mode & for the members who have not registered their e-mail addresses will be provided in the Notice of the AGM. Pursuant to SEBI Circular dated November 3, 2021 (as amended by circulars dt December 14, 2021

March 16, 2023 & November 17, 2023). Shareholders holding physical securities are requested to note that if folio(s) are not updated with PAN. Choice of Nomination. Contact Details, Mobile Number, Bank Account Details and Specimen Signature then any payment including dividend, in respect of such folios, will be effected only through electronic mode from April 1, 2024, upon furnishing of all the aforesaid details in

Pursuant to Regulation 42 of the Listing Regulations 2015, the Company has fixed Monday, July 21, 2025 as the 'Record Date' for determining entitlement of Members to receive the dividend for the financial year ended March 31, 2025, if declared at the 3rd AGM. The dividend, if declared, will be paid after deduction of applicable tax at source to those shareholders whose names appear in the Register of Members of the Company or in the list of beneficial owners maintained by the Depositories as on the close of business hours on Monday, July 21, 2025.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and as amended from time to time, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India including amendments thereunder, the Company is providing the facility to its members holding shares as on Monday, July 21, 2025, being cut-off date, to exercise their right to vote on all resolutions set forth in the Notice of AGM. The members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting ('remote e-voting') or by e-voting at the AGM. The Company has engaged MUFG Intime India Private Limited "formerly known as Link Intime India Private Limited") to provide remote e-voting facility through its platform INSTAVOTE". The details of remote e-voting are as under:

- 1. Date of completion of sending Notice of AGM along with Annual Report: July 5, 2025.
- 2. The remote e-voting period commences on Friday, July 25, 2025 (9.00 a.m. IST) and ends on Sunday. July 27, 2025 (5.00 p.m. IST).
- 3. The voting through remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. on July 27, 2025
- 4. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. Monday, July 21, 2025, may obtain User-Id and Password by sending a request at kolkata@in.mpms.mufg.com or investorfeedback@occlindia.com
- 5. The members attending the AGM through VC/OAVM facility, who have not casted their vote by Remote e-voting shall be able to exercise their right at the AGM through e-voting.
- 6. A member may participate in the AGM even after exercising his right to vote through Remote e-voting but shall not be allowed to vote again at the AGM. 7. A person whose name is recorded in the Register of Members or Register of the Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date i.e. Monday, July 21, 2025 shall be entitled to avail
- the facility of either remote e-voting or e-voting at the AGM. 8. The procedure of electronic voting and attending the AGM through VC/OAVM is available in the Notice

The manner of registration of e-mail addresses of those Members whose email addresses are not registered with the Company/the RTA/DP is available in the Notice of AGM. The Notice of AGM is available on the Company's website www.occlindia.com and on the website of the Stock Exchanges on which the Company's shares are listed viz. BSE Limited www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited

Mr. Pawan Kumar Sarawagi (Membership No. FCS 3381), of M/s. P Sarawagi & Associates, Company Secretaries, has been appointed as scrutinizer to scrutinize the process of e-voting and casting of votes through e-voting during AGM in a fair and transparent manner. The e-voting results and Scrutinizer's report shall be placed on the website of the Company, i.e. www.occlindia.com immediately after declaration of results and shall be forwarded to the Stock Exchange where shares of the Company are listed.

In case of any queries, you may refer Frequently Asked Questions (FAQs) and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in/ under Help section or write an email to kolkata@in.mpms.mufg.com or call on +91 33 69066200. The Members can also write to the Company Secretary at investorfeedback@occlindia.com.

> By the Order of the Board of Directors For OCCL Limited

Pranab Kumar Maity Company Secretary & GM Legal Membership No.: A20606

Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE We BHAGWANDAS GORDHANDAS FINANCIAL PRIVATE LIMITED having registered office at Cama Building, 4th Floor, Dalal Street, Fort, Mumbai 400023 and email id bgpvt@yahoo.com, are going to surrender our SEBI registration certificate as a Research Analyst with registration number INH000011176 and BSE RA Enlistment Number 5708. If anyone has any grievances, they can lodge grievances at scores.gov.in

The spirit of Mumbai is now 96 years old!

THE FREE PRESS JOURNAL

कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २ यांच्यासमक्ष

एमटीएनएल भवन, ३रा मजला, स्ट्रॅन्ड रोड, अपोलो बंदर, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई ४००००५

मूळ अर्ज क्र. ४८९ सन २०२४

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, येथे आदर्शनगर वरळी शाखा, जनता एज्युकेशन ट्रस्ट इमारतस

परिक्र. ११

...प्रतिवार्द

सही/

डीआरटी-॥, मुंबइ

परिक्र. ११

...अर्जदार

प्रबंधक

स्वप्निल रामचंद पवार आणि अन्य

ज्याअर्थी, वरील नमूद ओए/४८९/२०२४ सन्माननीय पीठासीन अधिकारी/प्रबंधकांसमो २०/०८/२०२५ रोजी सूचीबद्ध केला होता ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ५२,६२,०११/- च्या कर्जाच्या वसुलीसाठी

प्रमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचेना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज). ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समन्सची बजावणी होऊ शकला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणीसार्ठ

अर्जाच्या मंजुरी न्यायाधिकरण द्वारे मंजुरी दिली आहे. ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३० (तीस) दिवसांत कार्प

(ii) मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य

मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; (iii) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु.

क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकर्तींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्या किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही

मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री. भाडेपडा किंवा अन्य प्रकां हस्तांतरण करणार नाहीत (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतू-

रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांव तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे. तुम्हाला **०८/०८/२०२५ रोजी स. ११.०० वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना साद . करण्याचे व रजिस्टारसमोर समोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत. कसर केल्यास. तमच गैरहजेरीत अर्जावर सनावणी होऊन निकाल दिला जाईल

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या ०४.०७.२०२५ रोजी दिले



प्रति १. स्वप्निल रामचंद्र पवार

रा/येथे ३, जनता कॉलनी, हनुमान मंदिराच्या जवळ, वरळी कोळीवाडा, मुंबई ४०००३०. येथे सद्धा. फ्लॅट क्र. ८०७. ८वा मजला. शिव सावली कॉम्प्लेक्स सीएचएसएल. गट क्र. ३४२ येथे शिवाज

नगर, ता. कल्याण, जि. ठाणे सिताबाई रामचंद्र पवार

रा/येथे ३, जनता कॉलनी, हनुमान मंदिराच्या जवळ, वरळी कोळीवाडा, मुंबई ४०००३०. येथे सुद्धा, फ्लंट क्र. ८०७, ८वा मजला, शिव सावली कॉम्प्लेक्स सीएचएसएल, गट क्र. ३४२ येथे शिवार्ज

कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २ यांच्यासमक्ष,

ु एमटीएनएल भवन, ३रा मजला, स्ट्रॅन्ड रोड, अपोलो बंदर, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई ४००००५

मूळ अर्ज क्र. ५४५ सन २०२४

बँक ऑफ महाराष्ट शाखा. येथे आदर्शनगर वरळी शाखा. जनता एज्युकेशन ट्रस्ट इमारतस

आदर्शनगर, वरळी-३०

विरुद्ध

अंकुश रामचंद्र पांडे आणि अन्य ज्याअर्थी, वरील नमूद ओए/५४५/२०२४ सन्माननीय पीठासीन अधिकारी/प्रबंधकांसमी

२९/०८/२०२५ रोजी सूचीबद्ध केला होता ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. १,५२,६४,३१५/– च्या कर्जाच्या वसुलीसाठी तमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

ज्याअर्थी, सर्वे सामान्य पद्धतीने समन्सची बजावणी होऊ शकला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणीसाठी अर्जाच्या मंजुरी न्यायाधिकरण द्वारे मंजुरी दिली आहे.

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत

(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३० (तीस) दिवसांत

कारणे दाखविण्यासाठी: (ii) मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि

. मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे ; (iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्य

अन. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा

व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या ु कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट

केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघात तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतुन रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तम्ही बांधील असाल व अशी विकी रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये

तुम्हाला ०८/०८/२०२५ <mark>रोजी स. ११.०० वा</mark>. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांन ्र सादर करण्याचे व रजिस्ट्रारसमोर समोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास

तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या ०४.०७.२०२५ रोजी दिले.

डीआरटी-॥, मुंबई

१. अंकुश रमेशकुमार पांडे रा/येथे रॉयल बंगलो क्र. ११६, द ग्रीन पार्क सीएचएसएल, कल्याण शिळ रोड, लोधा हेवन फेज ४ डोंबिवली पर्व. ठाणे. ४२१२०४ २. प्रिती रमेश पांडे

रा/येथे रॉयल बंगलो क्र. ११६, द ग्रीन पार्क सीएचएसएल, कल्याण शिळ रोड, लोधा हेवन फेज ४, डोंबिवली पूर्व, ठाणे, ४२१२०४ ३. श्री. रमेश छबीनाथ पांडे

रा/येथे रॉयल बंगलो क्र. ११६, द ग्रीन पार्क सीएचएसएल, कल्याण शिळ रोड, लोधा हेवन फेज ४, डोंबिवली पूर्व, ठाणे, ४२१२०४

बैंक ऑफ इंडिया Bank of India

बोईसर शाखा: राजस अपार्टमेंट, बोईसर पालघर रोड, बोईसर जि. पालघर ४०१ ५०१ दूर.: ८०९७०६००९२

ईमेलः boisar.MumbaiNorth@bankofindia.co.in तारण ठेवलेल्या सोन्याचे दागिने / नाण्यांच्या

सार्वजनिक लिलावासाठी सूचना याद्वारे खालील सोने कर्जदार, सोन्याचे दागिने/नाणी यांच्या व्यवसायात गुंतलेले त्यांचे कायदेशीर वारस् व्यक्ती यांना बँकेने वारंवार स्मरणपत्रे/सूचना देऊनही, खालील कर्जदार त्यांच्या देय रकमेची परतफेड करत नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणुन दिली जात आहे.

सचना याद्रारे प्रकाशित केली जात आहे की. बँकेला २८-०७-२०२५ पर्यंत त्यांची सर्व देय रक्कम . (अद्ययावत व्याज आणि सर्व खर्च प्रभार/खर्चासह) त्यांच्या संबंधित गोल्ड लोन खात्यात जमा करण्यात अयशस्वी झाल्यास, २९-०७-२०२५ **च्या दु. ४.०० वा.** त्यांचे तारण ठेवलेले सोन्याचे दागिने/नाणी शाखेच्या आवारात जाहीर लिलावासाठी ठेवली जातील. यासाठी, संबंधित कर्जदारांच्या कोणत्याही गैरसोयी किंवा नुकसानीसाठी बँकेला जबाबदार धरले जाणार नाही आणि या संदर्भात कोणत्याही कर्जदारांकडन कोणतेही आरोप किंवा निवेदन स्वीकारले जाणार नाही.

बोलीमध्ये भाग घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींनी बयाणा रकमेसाठी नियोजित वेळ/तारखेपूर्वी शाखा त्र्यवस्थापकाकडे **रु. ५००/- (रुपये पाचशे फक्त)** जमा करावेत. अंतिम बोलीमध्ये भाग घेतलेल्या त्र्यक्तींनी ४८ तासांच्या आर्त संपूर्ण रक्कम बँकेत जमा करणे आवश्यक आहे, तसे न केल्यास त्यांची बयाणा रक्कम जप्त केली जाईल. कोणतेही कारण न सांगता लिलाव रद्द करण्याचा अधिकार बँकेकडे आहे, त्यामुळे आलेली बोली किंमत कमी किंवा अपुरी असल्याचे दिसून आल्यास पुढे, आवश्यक असल्यास, वरील नियोजित लिलावाची तारीख, वेळ किंवा ठिकाण बदलण्याचा किंवा त्यावर कोणतेही कारण न देता तो रह करण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवला आहे.

खाते क्र.	कर्जदाराचे नाव	पत्ता	सोन्याचे एकूण वजन (ग्राम)
००९२७७६१००००७०८	वैभव श्रीमंत गंभीरे	फ्लॅट क्र. २०७, डी विंग, इमा क्र. ६, राणी शिगाव रोड, महावीर कुंज काटकर पाडा, बोईसर, जि. पालघर ४०१५०१	१२.९५०
००९२७७६१००००४१०	अनिता संभाजी शांडगे	सोमनपाडा, तारापूर रोड, पास्थल, जि. पालघर ४०१५०१	9.970
कृष्णा विजय शर्मा		प्लॅट क्र. ३०४, शांतीनाथ २ ए विंग, ओस्तवाल एम्पायर, बोईसर पालघर ४०१५०१ तसेच येथे फ्लॅट क्र. ३०६, नेमिनाथ इमारत, ओस्तवाल एम्पायर, तारापूर रोड, बोईसर पश्चिम ४०१५०१.	३४.५६०

वरिष्ट शाखा व्यवस्थापव बोईसर शाखा

PUBLIC NOTICE IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY ITS MENTAL HEALTH AND DEPENDANT JURISDICTION MENTAL HEALTH PETITION NO. 153 OF 2025

UNDER THE MENTAL HEALTH ACT

In the matter of Miss Charuta Suhas Limaye of unsound mind, age 41 of Mumbai Hindu Indian Inhabitant, Residing at D1/44, Prachi Cooperative Housing Society Ltd., Shahaji Raje Marg, Near Suncity Theatre, Vile Parle (East), Mumbai - 400 057 of unsound mind.

1. Ms. Sanika Suhas Limaye, Age 44 years, Hindu Indian Inhabitant, Occ: Service, residing at D1/44, Prachi Co-operative Housing Society Ltd., Shahaji Raje Marg, Near Suncity Theatre, Vile Parle (East) Mumbai - 400 057

2. Mrs. Madhura Nilesh Tatkar, Age 50 years, Hindu Indian Inhabitant, Occ. Business, residing At 301, Samruddhi Road No. 3, Near Swati Studio, Plot No. 94, Jayprakash Nagar, Mumbai - 400 063 Both being the sisters of unsound Mind. ...Petitioners

NOTICE is hereby given that the Petitioners abovenamed has filed the above mentioned Petition for jointly and/or severally be appointed as Guardian of person and property of the said Miss Charuta Suhas Limaye, without remuneration and/or security on such terms and conditions as this Hon'ble Court may be deem fit and proper as per Schedule hereunder.

MOVEABLE AND IMMOVABLE PROPOSED PROPERTY

IN THE STATE OF MAHARASHT	'RA
1. Ownership rights of Residential premises bearing No.D1/44, in the building known as Prachi Cooperative Housing Society Ltd., situated at Shahaji Raje Marg, Near Suncity Theatre, Vile Parle (East), Mumbai-400057 admeasuring area 746 sq. ft. (Carpet) and present market value of self occupied and no	Rs.2,00,00,000.00
income fetched.	

2. Ownership Rights of Residential premises bearing Flat No. 5B in the building known as Vinay Kunj Cooperative Housing Society Ltd., situated at Survey No.26, Plot No.141, Galli No.1, Dahanukar Colony, Rs. 65,00,000.00 Kothrud, Pune-411029 admeasuring 479 sq. ft. and present market value of self occupied and no income fetched.

3. Amount in lying with the Bank of Maharashtra Vile Parle East branch in joint name of deceased and Ms. Rs. 1.00.000.00 Charuta Suhas Limaye being fixed deposit Receipt No. 129271 dated 17/01/2014.

4. Amount in lying with the Bank of Maharashtra Vile Parle East branch in fixed deposit Receipt in joint Rs. 50,000.00 ame of Deceased Charuta Suhas Limaye No. 129272 lated 17/01/2014

. Amount in lying with the Bank of Maharashtra, Vile Parle East branch in fixed Deposit Receipt in Joint name of Deceased and Ms. Rs. 50,000.00

Charuta Suhas Limaye bearing No. 129273 dated 30/01/2012. Amount in lying with the Trustee Bharat Bijlee Limited Electric Mansion, 6th floor, Appasahe Marathe Marg, Prabhadevi, Mumbai-400025

Rs. 5,20,000.00 Superannuation Scheme Total Rs.2.72.20.000.00

Any party having any objections thereto should inform to undersign in writing before the Hon'ble Judge Shri R. D. Deshpande in Court Room No. 2 on or before 21st July, 2025 at 11.00 a.m. with reason justifying the same after which such objections, if any be deemed to have been waived. Given under my hand and the seal of the Court Dated this 3rd day of July. 2025

Sealer

Deputy Registrar

This 3rd day of July, 2025 Ms. Karishma S. Shirke Padwal. City Civil Court, Mumba

Advocate for the Petitioners

5B/201, Varsova Heights, 2nd floor, New Mhada Complex, Opp. Swami Samarth Circle, Lokhandwala Road, Andheri (W), Mumbai - 400 058. Mob. No. 9869399780

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लिमिटेड, पहिला मजला, गीत प्रभा बिल्डिंग, नेर्मल हॉस्पिटल क्रॉस रोड जवळ, सिव्हिल हॉस्पिटल समोर, रिंग रोड, सुरत– 395002

सही/

प्रबंधक

OICICI Bank जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव

[नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा]
स्थावर मिळकतीच्या विक्रीकिरिता सूचना
ही स्थावर मालमत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव सूचना आयसीआयसीआय बँक लि. ने जारी केली आहे (दीवाण हाऊसिंग फायनान्स लि. कडून. आयसीआयसीआय बँकला मुखत्यार म्हणून अधिकार मिळाले आहेत), डीएचएफएल आणि खालील कर्जदार यांच्यात झालेल्या कर्ज करारानुसार देण्यात. आलेल्या कर्ज सुविधेशी निगडीत तारण मालमत्ता सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनास्थियल ॲसेट्स सक्षम प्राधिकरण अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा, २००२ सह सिक्युरिटी ईंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) नुसार

ताब्यात घेतल्यासंबंधाने ही सूचना आहे. ताब्यात यतस्यात्रवाना सुन्या आहे. सर्वसाधारण लोकांना आणि विशेषत्तः कर्जदार आणि हमीदार यांना इधे सूचना देण्यात येते की खाली वर्णन केलेली स्थावर मालमता ही सिक्युअर्ड क्रेडीटर. यांच्याकडे गहाण/चार्ड असून, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँकेचे अधिकृत अधिकारी यांनी घेतला आहे. तिची विक्री 'जे आहे जिथे आहे, 'आणि 'जे आहे काय आहे', आणि 'जे काही आहे ते आहे' बेसिसवर तपशील दिल्याप्रमाणे होणार आहे.

	अ. क्रं.	कर्जदाराचे/सह– कर्जदाराचे/ हमीदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील	थकबाकी रक्कम ₹	आरक्षित मूल्य (₹) इसारा अनामत ठेव ₹	मालमत्तेच्या परीक्षणची तारीख आणि वेळ	ई–लिलाव तारीख आणि वेळ
l	(ए)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)
		(कर्जदाराचे), पूजा अरुण माळी (सह–कर्जदाराचे), कर्ज खाते क्र.– OZSUR00005036364	भूखंड क्रमांक १६ (के.जे.पी. ब्लॉक क्रमांक १२६/१६ नुसार) महस्तृत सर्वेक्षण क्रमांक १२६/१६ नुसार) महस्तृत सर्वेक्षण क्रमांक ११४/२ (ब्लॉक क्रमांक १२६) च्या ''श्री गणेश रेसिडेन्सी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राचा, जो गावः करेली येथे स्थित आहे, ताः पलसाणा आणि जिल्हा सुरत, गुजरात राज्यातील – ३९४३२७ मोजमापित क्षेत्र — खुल्या जिमनीचे क्षेत्रफळ मोजणे ४८.०० चौरस यार्ड (योजनेनुसार ४०.१९ चौरस मीटर) (रस्त्याची जमीन/सी.ओ.पी. आणि जिमनीच्या क्षेत्रफळाचा अविभाजित वाटा २३-६४ चौरस मीटर))	(জন	₹ ९,५°, •••/- ₹ ९५,०००/-	। दुपारी । ०१ ०० ते	ऑगस्ट ११,२०२५ सकाळी ११:०० पासून

ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक- (URL Link- https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या ई-लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना ऑगस्ट ०८, २०२५ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजणेपूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल.

मालमत्तावरील पोरोशष्टाप्रमाणी विक्री करण्यात येइल. संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) आयसीआयसीआय बँक लिमिटेड, पहिला मजला, गीत प्रभा बिल्डिंग, निर्मल हॉस्पिटल क्रॉस रोड जवळ, सिव्हिल हॉस्पिटल साोर, रिंग रोड, सुरत- ३९५००२. यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) ऑगस्ट ०८, २०२५ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजणेपूर्वी सादर करवी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत ऑगस्ट ०८, २०२५ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरत्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह – डीडीची स्कॅन केलेत्या इंमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसत्यास, स्वाक्षरीकृत निविद्य दस्तावेजाची प्रत आयसीआयसीआय बँक लिमिटेड, पहिला मजला, गीत प्रभाव बिल्डिंग, निर्मल हॉस्पिटल क्रॉस रोड जवळ, सिव्हिल हॉस्पिटल क्रॉस रोड जवळ, पिलिटेड पहिला मजला, गीत प्रभाव बिल्डिंग, निर्मल हॉस्पिटल क्रॉस रोड जवळ, पिलिटेड पहिला मजला, गीत प्रभाव बिल्डिंग, निर्मल हॉस्पिटल क्रॉस रोड जवळ, पिलिट खाण रक्कम समोर, रिंग रोड, सुरत – ३९५००२ येथे ऑगस्ट ०८, २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृत/ वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ "आयसीआयसीआय बँक लिमिटेड" यांच्या नावे सुरत येथे देय सादर करावा.

पाहणीसंबंधित, ई-लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क **आयसीआयसीआय् बँक** कर्मचारी फोन नंबर**९३७२७४८१५३/९८२५०१७६८०** वर संपर्क करा. कृपया नींद घ्यावी की मार्केटिंग एजन्सीज १. व्हॅल्यूट्स्ट कॅपिटल सर्व्हिसेस प्रायब्हेट लिमिटेड, २. ऑजिओ ॲसेट्स मॅनेजमेंट प्रायब्हेट लिमिटेड ३. कार्डेखो.कॉ्म ४. हेक्टा प्रोपटेक प्रायब्हेट लिमिटेड. ५. एआरसीए ई–मार्ट प्रायब्हेट लिमिटेडयांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री

सुविधेसाठी नेमण्यात आले आहे. कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा www.icicibank.com/n4p4s

दिनांक : जुलै ०७, २०२५ ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई शहर (४)

ाहाराष्ट्र सदनिका कायदा, १९६३ च्या कलम ५अ अंतर्गत, भंडारी को-ऑप. बाँक बिल्डींग, २रा नजला, पी.एल.काळे गुरुजी मार्ग, दादर (पश्चिम) मुंबई-४०००२८

क्रमांक डीडीआर-४/मुं./डीमांड कन्व्हेयन्स/सूचना/२२५ओ/२०२५ तारीख 03/06/202

महाराष्ट्र मालकी हक सदनिका (बांधकाम, विक्री, <u>त्र्यवस्थापन आणि हस्तांतरण प्रोत्साहनाचे नियमन)</u> कायदा, १९६३ च्या कलम ११ चा अर्ज

जाहीर सूचना २०२५ चा अर्ज क्रमांक १२८ उषभ को – ऑप हाऊसिंग सोसायटी लि., गाव पहाडी

रिगाव, श्री जैन जिनालय रोड, बांगूर नगर, गोरेगा (पश्चिम), मुंबई ४०००९० अर्जदार, विरुद्ध १. मेसर्स ावज्योती डेव्हलपर्स, दकान क्रमांक सी/५, राणीशर्त गर. चिचोली फाटक रोड. मालाड (पश्चिम). मंबई ४०००६४ येथे व्यवसाय करत आहे. २. भगवा बेयाणी, सरदारगृह येथे कार्यालय असलेले, १९८ गोकमान्य टिळक रोड, (कारनाक रोड), मुंबई ८००००२ विरोधक आणि ज्यांचे हितसंबंध य लमत्तेत निहित आहेत ते वर नमूद केलेल्या ठिकार्ण ावणीच्या वेळी त्यांचे म्हणणे सादर करू शकतात णतेही म्हणणे सादर करण्यात अयशस्वी झाल्यार असे गहीत धरले जाईल की या संदर्भात कोणालाई होणताही आक्षेप नाही आणि त्यानुसार पुढील कारवाः केली जाईल

मालमत्तेचे वर्णनः दावा केलेला क्षेत्र

अर्जदार सोसायटीच्या नावे ६८८.९ चौरस मीटर गकाराच्या फ्लॅट क्रमांक १५८, सीटीएस क्रमांव १०३७ या जमिनीच्या तुकड्याचा एकतर्फी डीम्ड वरील प्रकरणाची सनावणी १७/०७/२०२५ रोर्ज

दपारी २ वाजता निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंबई शहर (४

दिनांक: ०५ जुलै, २०२५ ठिकाण : नवी मुंबई सक्षम अधिकार्र एमओएफए, १९६३ च्या कलम ५अ अंतर्गत

र्ट-ब्होटिंग मदत:

FORM "Z"

(See sub-rule [11(d-1)] of rule 107) स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबतची नोटीस

ज्या अर्थी, खाली सही केलेला वसुली अधिकारी, सहकार खाते, महाराष्ट्र शासन द्वारा दि सातारा सहकारी बँक लि., मुंबई भारतीय क्रीडा मंदिर, ३ रा मजला, नायगांव वडाळा रोड, वडाळा, मुंबई-४०० ०३१. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ अन्वये असुन दिनांक १७.०३.२०२२ रोजी मागणीची नोटीस ऋणको सौ. सैफाअखतरी सरफराज अन्सारी यांना देऊन नोटीसी मध्ये नमुद केलेली रक्कम रु. १९,४०,१४६.०० (अक्षरी रुपये एकोणीस लाख चाळीस हजार एकशे सेहचाळीस फक्त) सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांका पासून आणि ऋणको याने त्क्कम जमा करण्यास कसूर केली आहे. खाली सही करणाऱ्याने **दिनांक** ०४.०५.२०२५ रोजी जप्तीची नोटीस दिली असुन, पुढे निर्दिष्ट केलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे

ऋणकोने रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे, ऋणकोला याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे आणि सर्व नागरीकांना, खालील निर्दिष्ट केलेल्या मालमत्तेचा खाली सही करणाऱ्याने त्याला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील नियम १०७ [११ (ड-१)] अन्वये दिलेल्या अधिकारानुसार **०४ जुलै, या दिवशी २०२५** या वर्षी

विशेषकरून ऋणकोला आणि सर्व नागरीकांना याद्वारे सावध करण्यात येत आहे की, मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार करू नये आणि व्यवहार केल्यास दि सातारा सहकारी बँक लि., मुंबई यांच्या बोजाची रक्कम रु. १७,८३,७०४.०० आणि त्यावरील व्याज व सरचार्ज याला अधीन राहावे लागेल. स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट नं. ६०३, ए-विंग, मालवणी साईनाथ सी.एच.एस. लि., प्लॉट नं. ६३, आर.एस.सी.-६, सी.टी.एस. नं. ३५२५, सर्वे कोड नं. १२२-बी-१, मालवणी - मालाड (प.), मुंबई-४०००९५

दिनांक: ०४/०७/२०२५ ठिकाण: वडाळा, मुंबई

(ए. बी. शेटे) वसुली अधिकारी, सहकार खाते (महाराष्ट्र शासन) द्वारा - दि सातारा सहकारी बँक लि., मुंबई

सर्वसामान्य जनतेस हे कळविण्यात येते की, दि. ३० मार्च २०२५ रोजी दिनांकित आणि क्रमांक एमबीई -१२/६२१९/२०२५ ने नोंदणीकृत विकास करारानुसार, जो परमवीर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (मॉर्डानी ग्रुपची समूह कंपनी) **(''पीडीपीएल''),** प्रियामंदिर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड (''सोसायटी'') आणि व्हेन्स्को डेव्हलपर्स एलएलपी. ज्याचा एलएलपीआयएन क्रमांक एसीआय-८८६९ आहे **(''विकासक'')** यांच्यामध्ये कार्यान्वित करण्यात आलेला आहे, त्या अनुषंगाने विकसकाने संपूर्ण ६९८.२ चौ.मी. क्षेत्रफळाच्या प्लॉट क्र. ३८०, जो सीटीएस क्र. ई/३८८ शी संबंधित आहे व लिंकिंग रोड, खार (पश्चिम), मुंबई -४०००५२ येथे स्थित आहे, या भूखंडावरील विकास हक्क प्राप्त केले आहेत. सदर जागेवर आधी 'प्रियामंदिर'' नावाची तळमजला व त्यावरील तीन मजले असलेली इमारत (आता पाडण्यात आलेली) होती (एकत्रितपणे ''सदर मालमत्ता'' म्हणून ओळखले जाते).

सदर विकासक व त्याच्या संलग्न घटकांनी सोसायटीने जारी केलेल्या शेअर्स आणि सदर मालमत्तेतील युनिट्स/फ्लॅट्स/जागा **(''शेअर्स व प्रिमायसेस'')** यांच्याशी संबंधित मालकी हक, स्वामित्व व हितसंबंध, मॉर्डानी ग्रुप म्हणजेच परमवीर बिल्डर्स एलएलपी, कुमार के. मॉर्डानी (के. मॉर्डानी रिअल्टीचे प्रोप्रायटर), श्री कुमार मॉर्डानी (त्यांचे कुटुंबीय यांच्यासह) गायत्री मॉर्डानी, महेक मॉर्डानी, हेमलता लाखियानी (पूर्वाश्रमी रोशनी किशोर मॉर्डानी), रेश्मा मॉर्डानी आणि कनयालाल मॉर्डानी (एकत्रितपणे **''मॉर्डानी फॅमिली/ग्रुप''**) आणि मोहित होस्कोटे यांच्याकडुन हस्तगत केले आहेत

ह्या द्वारे **सूचित** करण्यात येते की, कोणीही व्यक्ती/संस्था/प्राधिकरण यांनी सदर मालमत्ता व/किंवा शेअर्स व प्रिमायसेस किंवा त्यापैकी कोणत्याही भागाबाबत सोसायटी व/किंवा पीडीपीएल व/किंवा मॉर्डानी फॅमिली/ग्रप व/किंवा मोहित होस्कोटे यांच्याशी कोणत्याही प्रकारे व्यवहार करू

कोणी व्यक्ती/संस्था/प्राधिकरण यांनी वरीलपैकी कोणत्याही पक्षासोबत सदर मालमत्ता व/िकंवा शेअर्स व प्रिमायसेस किंवा त्यातील कोणत्याही भागासंबंधी कोणत्याही प्रकारचा व्यवहार केल्यास अशा सर्व व्यवहारांचा धोका, खर्च व परिणाम ते स्वतःच्या जबाबदारीवर करतील, आणि अशा कोणत्याही व्यवहारास विकासक व त्याचे संलग्न घटक बाध्य राहणार नाहीत

दिनांक ०७ जुलै २०२५

उपव्यवस्थापकीय भागीदार डीएसके लीगल

सजित सुवर्णा

ॲडव्होकेट्स ॲंड सॉलिसिटर्स १२०३, वन इंडिया बुल्स सेंटर, टॉवर २बी, १७ वा मजला, ८४१ सेनापती बापट मार्ग, एल्फिन्स्टन रोड, मुंबई - ४०००१३

🗳 Thyrocare) थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड

नोंदणी काया: डी-३७/१, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, तुर्भे, नवी मुंबई- ४०० ७०३ **कॉर्प कार्यालय :** डी-३७/३, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, तुर्भे, नवी मुंबई- ४०० ७०३ फोन: +९१-८४२२९४५५३७ वेबसाईट: www.thyrocare.com ईमेल: investor relations@thyrocare.com

सीआयएन: एल८५११०एमएच२०००पीएलसी१२३८८२

२५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि दूरस्थ ई-मतदान माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड (''कंपनी'') ची २५ वी वार्षिव सर्वसाधारण सभा (''एजीएम'') गुरुवार, जुलै, ३१, २०२५ रोजी (भाप्रवे.) स. १०.३० वा. डी/३७/३ टीटीसी औद्योगिक क्षेत्र, एमआयडीसी, तुर्भे, नवी मुंबई-४०० ७०५ येथील कंपनीच्या कॉर्पोरेट कार्यालयात २५व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवहार पार पाडण्याकरिता आयोजित केली

सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') दारे जारी केलेल्या ०३ ऑक्टोबर, २०२१ दिनांकित परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२४/१३३ च्या अनुपालनात आणि सुधारित नुसार कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (''लिस्टिंग रेग्युलेशन्स'') च्या लाग तरतुर्दीचे पालन करून वित्तीय वर्ष २०२४-२५ करिता वार्षिक अहवाल सह रिमोट ई-व्होटिंगसाठी प्रक्रिय प्तमाविष्टीत २५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना ५ जुलै, २०२५ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने गठवण्यात आली आहे, ज्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरीज/डिपॉझिटरी ार्टिसिपंट/रजिस्टार ॲंड टान्सफर एजंट (आरटीए)- एमयएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकः नोंदणीकृत आहेत. ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी, डिपॉझिटरीज, डिपॉझिटरी पार्टिसिपंट किंवा रजिस्ट्रार अँड टान्सफर एजंट (आरटीए) कडे नोंदणीकृत नाहीत त्यांच्यासाठी**,** २५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेर्च सूचना आणि वित्तीय वर्ष २०२४-२५ चा वार्षिक अहवाल पाहण्याचा अचूक मार्ग असलेले वेब लिंक ... असलेले पत्र. परवानगी दिलेल्या पदतीने त्यांच्या नोंदणीकत पोस्टल पत्त्यांवर पाठवण्यात आले आहे कंपनी वार्षिक अहवालाची पत्यक्ष पत वार्षिक मर्वमाधारण मधेच्या मचना त्या मतस्यांना पाठवणार आहेत ज्यांनी सदर करिता compliance@thyrocare.com येथे विनंती पाठवली आहे.

सदस्यांना त्यांचे ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट करण्याच्या प्रक्रियेसाठी एजीएमची सूचना पाहण्याची विनर्त एजीएमच्या सूचनेची प्रत आणि वित्तीय वर्ष २०२४–२५ चा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईर

https://investor.thyrocare.com/financials/annual-reports/ वर पहाता आणि डाऊनलोड करता येईल, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u>, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेडच्या www.bseindia.com या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १०८ चे पालन करून, सहवाचता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन नियम, २०१४) आणि लिस्टिंग रेग्युलेशन्स च्या अनुपालनात सदस्यांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच वापर करून (''रिमोट ई-व्होटिंग'') करून एजीएमच्या सुचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत

देण्याची सुविधा देण्यात आली आहे. कंपनीने रिमोट ई-व्होटिंग सुविधा पुरवण्याकरिता सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा घेतली आहे. सर्व सदस्यांना याद्वारे कळविण्यात येते की, ए) रिमोट ई-मतदान सोमवार, जुलै २८, २०२५ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे.) ला सुरू होईल आणि

बी) रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल सीडीएसएल द्वारे दिनांक जुलै ३०, २०२५ रोजी संध्या. ५:०० नंतर अक्षम केले जाईल आणि एकदा ठरावावर सदस्यांनी मतदान केले की, त्यानंतर सदस्यांना त्यात बदल करण्याची

सी) ई-मतदानाद्वारे मतदान करण्याची सुविधा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी उपलब्ध करून दिली

बुधवार, जुलै ३०, २०२५ रोजी संध्या. ५.०० वा. (भाप्रवे.) ला समाप्त होईल;

डी) ज्या सदस्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील

वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह शकतात परंत त्यांना पन्हा मतदान करण्याचा अधिकार असणा नाही: ई) ज्या व्यक्तीचे नाव डिपॉझिटरीजदारे ठेवलेल्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये जलै २५, २०२५ (''कट-ऑफ तारीख'') रोजीस लाभकारी मालकांच्या सूचीमध्ये किंवा सदस्यांच्या नोंदवही मध्ये नोंदवले गेले असेल

फक्त तिच व्यक्ती रिमोट ई-व्होटिंगची सुविधा तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी ई-द्वारे मतदान

वेण्यास पात्र असेल. एफ) कट-ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना केवळ माहितीच्य उद्देशाने समजावी. जी) एजीएमची सचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स खरेटी करणारी आणि सदस्य बनणारी कोणतीह

व्यक्ती, आणि कट-ऑफ तारखेला ज्याच्याकडे शेअर्स आहेत, ती व्यक्ती एजीएमच्या सूचनेत नमूट केल्याप्रमाणे ई-व्होटिंगची प्रक्रिया अवलंबू शकते. एच) सदस्यांना विनंती आहे की त्यांनी एजीएमची सूचना आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची प्रक्रिया आणि पद्धत स्पष्ट करणाऱ्या ई–मतदान सूचना पहाव्यात.

आय) कंपनीच्या संचालक मंडळाने रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएमच्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिय

निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी कार्यरत कंपनी सचिव मे. पित्रोदा अँड कं. यांर्च छाननकर्ता म्हणन नियक्ती केली आहे.

म्रोतावर लाभांश आणि कर कपात (टीडीएस): संचालक मंडळाने २३ एप्रिल, २०२५ रोजी झालेल्या बैठकीत ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी दर्शनी मूल्याच्या रू. १० च्या इकिटी शेअरवर रू. २१ लाभाश देण्याची शिफारस केली एजीएम मध्ये घोषित केल्यास लाभांशाचा हक्क निश्चित करण्याची रेकॉर्ड डेट शुक्रवार, २५ जुलै, २०२५ आहे. एजीएम मध्ये मंजूर झाल्यास, इक्रिटी शेअर्सवरील लाभांश ३० ऑगस्ट, २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सर्व लाभार्थी मालकांना जमा केला जाईल, रेकॉर्ड डेटच्य . कामकाजाच्या वेळेच्या समाप्तीपर्यंत द्विपॉझिटरीजने कंपनीला दिलेल्या फायदेशीर मालकी तपशीलांनसार वित्त कायदा. २०२० दारे आयकर कायदा. १९६१ मध्ये केलेल्या सधारणांनसार, कंपनी लाभांश उत्पन्नाव म्रोतावर कर (टीडीएस) वजा करण्यास बांधील आहे. सदस्यांना विनंती आहे की त्यांनी एजजीएमच्य सूचनेला जोडलेल्या लाभांशावरील टीडीएसवरील टिप पहावी आणि लागू असल्यास, सोमवार, २८ जुलै . २०२५ पर्यंत संबंधित घोषणा/कागदपत्रे सादर करावीत, जेणेकरून कंपनी योग्य टीडीएस दर निश्चित कर शकेल.

ई-व्होटिंगशी संबंधित तक्रारींसाठी सदस्य टोल फ्री क्र.: १८००२१०९९११ वर संपर्क करू शकतात किंवा श्री. राकेश दळवी, सीनियर मॅनेजर, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए-विंग, २५ व मजला, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई ४०००१३ यांना संपर्क करू शकतात किंवा ईमेल- <u>helpdesk.evoting@cdslindia</u> यांच्याशी संपर्क साध्

> थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड करित ब्रिजेश कुमार

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी सभासदत्वः ए३६०७०

CUB

सिटी युनियन बँक लिमिटेड

क्रेडीट रिकव्हरी ॲण्ड मॅनेजमेंट डिपार्टमेंट प्रशासकीय कार्यालय: क्र. २४-बी, गांधी नगर, कुंबकोणम-६१२ ००१, **ईमेल आयडी :** crmd@cityunionbank.in फोन: ०४३५-२४३२३२२, फॅक्स: ०४३५-२४३१७४६

सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये पुनर्निविदा-नि-लिलाव विक्री सचना वालील मिळकत/ती या **सिटी यनियन बँक लिमिटेड** कडे गहाण आहेत त्या कर्जदार/हमीदार **क्र. १) श्री** गिरिश भिकाजी गोडांबे, श्री. भिकाजी शिवराम गोडांबे यांचा मलगा, येथे २. सिद्धिविनायक चाळ सुभाष रोड, त्रिसंगम सोसायटी जवळ, चिंचोळी पाडा, डोंबिवली पश्चिम, ठाणे-४२१२०२. क्र. २) . सौ. भाग्यश्री भिकाजी गोडांबे, श्री. भिकाजी शिवराम गोडांबे यांची पत्नी, येथे २, सिद्धिविनायक चाळ, सुभाष रोड, त्रिसंगम सोसायटी जवळ, चिंचोळी पाडा, डोंबिवली पश्चिम, ठाणे-४२१२०२. क्र. ३) श्री. भिकाज शिवराम गोडांबे, येथे २, सिद्धिविनायक चाळ, सुभाष रोड, त्रिसंगम सोसायटी जवळ, चिंचोळी पाडा, डॉबिवली पश्चिम, ठाणै-४२१२०२ यांचेकडून २७.०४.२०२५ रोजीस रु. २७,२४,८७५/- (रुपये सत्तावीस लाख चोवीस हजार आठशे पंच्याहत्तर मात्र) सह एकत्रित २८.०४.२०२५ पासून ते प्रभारीत होणारे पुढील व्याज आणि इतर खर्च, बँकेकडे इतर थकबाकीच्या वसुलीकरित सप्फैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत सिक्युरिटी इंटरेस्ट (एप्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) व ९ अंतर्गत बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे निविदा-नि-जाहीर लिलावाने विकण्यात येणार आहे.

आणि सौ. भाग्यश्री भिकाजी गोडांबे, श्री. भिकाजी शिवराम गोडांबे यांची पत्नी)

रेव्हेन्यु गाव अझाडे गोळवली, डॉबिवली (पूर्व), तालुका कल्याण, जिल्हा ठाणे च्या शहर सर्व्हे क्र. १७५९, १७७८, १७७९, १७८० आणि १७८१ येथे असलेल्या, वसलेल्या आणि स्थित वसंत हाईट्स नावाच्या . बिल्डिंगीमधील ४थ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ४०६, मोजमापित ५७५ चौ.फूट बिल्टअप क्षेत्र. पूर्वेस- रोड, पश्चिमेस-बिल्डिंग, उत्तरेस-बिल्डिंग, दक्षिणेस-बिल्डिंग.

राखीव किंमत : रु. १५,००,०००/- (रुपये पंधरा लाख मात्र)			
लिलावाचा तपशील			
निविदा नि लिलाव विक्रीची तारीख	ठिकाण		
३०.०७.२०२५	सिटी युनियन बँक लिमिटेड, मुंबई-कल्याण शाखा, क्र. १-ई, रामकृष्ण नगर, मुखाड रोड, कल्याण पश्चिम, मुंबई, ठाणे- ४२१३०४. दूरघ्वनी क्र. ०२५१-२२०३२२२. सेल क्र. ९३५८०५४२५२		

युनियन बँक लिमिटेड, कल्याण शाखा, क्र. १-ई, रामकृष्ण नगर, मुरबाड रोड, कल्याण पश्चिम, मुंबई, उणे- ४२१३०४. यांचेकडून निविदा प्रपत्र प्राप्त करू शकतात. (३) इच्छुक बोलीदाराने याद्वारे अधिसूचित केल्यानुसार निविदा-नि-लिलाव विक्रीच्या तारखेस दु.१२.०० वा. किंवा पूर्वी ''सिटी युनियन बँक **लिमिटेड''** च्या नावे काढलेल्या राखीव किंमतीच्या **१०%** च्या इअरकरिता पे ऑर्डर/डिमांड ड्राफ्टसह एकत्रित प्राधिकृत अधिकारी, सिटी युनियन बँक लिमिटेड यांच्या नावे मोहोरबंद लिफाफ्यातूनच फक्त विहित निविदा प्रपत्रातून त्यांच्या बोली सादर करणे आवश्यक आहे. (४) मिळकतीचे निरीक्षण आणि इतर तपशिलाकरित इच्छुक खरेदीदार **टेलिफोन क्र. ०२५१–२२०३२२२२, सेल क्र. ९३२५०५४२५२** वर संपर्क करू शकतात (५) मिळकत/ती ''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे आहे जसे आहे'' तत्त्वाने विकण्यात येतील. (६) मोहोरबंद . निविदा याद्वारे अधिसूचित केल्यानुसार निविदा-नि-लिलाव विक्रीच्या तारखेस **दु. १.०० वा.** इच्छुक बोलीदारांच्या उपस्थितीत उघडण्यात येतील. विक्री बंद निविदेच्या मार्गाने होणार असली तरीही प्राधिकृत अधिकारी त्यांच्या स्वतःच्या निर्देशाने निविदा लिलाव प्रक्रिया बंद होतेवेळी प्राप्त एकापेक्षा उच्चतम बोलीचा प्रस्ताव देण्यास इच्छुक बोलीदारांच्या दरम्यान खुला लिलाव करतील आणि त्यानंतर उच्चतम बोली करणाऱ्य व्यक्तीला विक्री निश्चित करण्यात येईल. तथापि, विक्री, सिटी युनियन बँक लिमिटेडच्या निश्चितीच्या अधीन राहील (७) यशस्वी बोलीटाराने विकी पूर्ण झाल्यानंतर **त्वरित** विकी रकमेच्या २५% (भर**लेली दअर धक्त**न) आणि ७५% ची उर्वरित रक्कम विक्री निश्चितीच्या तारखेपासून **१५ दिवसांत** जमा करणे आवश्यक आहे कसूरवार ठरल्यास अगोदर जमा केलेली २५% रक्कम जप्त करण्यात येईल. (८) विक्री प्रमाणपत्र हे येथील विहित कालावधीत संपूर्ण विक्री मोबदला प्राप्त झाल्यानंतर फक्त यशस्वी खरेदीदाराच्या नावे प्राधिकत अधिकाऱ्यांद्रारे जारी करण्यात येईल. (९) यशस्वी खरेदीदाराने कायद्यानुसार प्रयोज्य मुद्रांक शुल्क, नोंदणी प्रभार इ. अस् अभिहस्तांतरणाकरिता देय प्रभार/शुल्क भरायचे आहेत. (१०) यशस्वी बोलीदाराने काही असल्यास सांविधिक थकबाकी (कायदेशीर घराचा कर, वीज प्रभार आणि अन्य थकबाकी), टीडीएस, जीएसटी काही असल्यास, शासन, शासकीय उपक्रम, स्थानिक मंडळाची थकबाकी भरायची आहे. (११) प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे कोणतेही कारण न देता बोली स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा विक्री पुढे ढकलणे किंवा रद्द करण्याचे सर्व अधिकार

राहतील प्राधिकत आधिकारी ठिकाण: कुंबकोणम, दिनांक: ०५.०७.२०२५ **नोंद. कार्यालय** : १४९, टी.एस.आर. (बीग) स्ट्रीट, कंबकोणम, थंजावूर जिल्हा, तामिळनाडू - ६१२ ००१,

सीआयएन - एल६५११०टीएन१९०४पीएलसी००१२८७ टेलिफोन क्र. ०४३५-२४०२३२२, फॅक्स : ०४३५-२४३१७४६, वेबसाईट : www.cityunionbank.cor

सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड

सीआयएन : एल७२२००एमएच१९९४पीएलसी०८२११० नोंदणीकृत कार्यालय: २०८, टी व्ही इंडस्ट्रियल इस्टेट, २ रा मजला,

एस. के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई ४०० ०३०. कॉर्पोरेट कार्यालय: सोनाटा टॉवर्स, ग्लोबल व्हिलेज (सत्तवा ग्लोबल सिटी), आरव्हीसीई पोस्ट, केंगेरी होबली, मैसूर रोड, बेंगळूरू- ५६००५९, भारत दूर. +९१-८०-६७७८ १०००,

वेबसाइट: www.sonata-software.com ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (एजीएम) आणि दरस्थ ई - मतदान माहिती

ईमेल: info@sonata-software.com

सूचना याद्वारे देण्यात येते की, सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड (''कंपनी'') ची तीसावी वार्षिक ू सर्वसाधारण सभा गुरुवार, ३१ जुलै, २०२५ रोजी दु. ४.०० वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा, २०१३ (''अधिनियम''), सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रयरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ (''लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या लागू तरतूदी अनुपालन व अन्य नियम लागू कायदा व निगम व्यवहार मंत्रालय (एमसीए) द्वारे जारी १९ सप्टेंबर, २०२४ दिनांकित सर्वसामान्य सर्क्युलर क्र. ०९/२०२४ व सेबीचे ३ ऑक्टोबर, २०२४ दिनांकित सर्क्युलर सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआय/२०२४/१३३ (एकत्रितरित्या ''सर्क्युलर्स'' म्हणून संदर्भित) घेण्यात येणार आहे. वरील सर्क्युलर्स नुसार कंपन्यांना एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्याची परवानगी दिली आहे.

वरील सक्युलर्सच्या अनुपालनात एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२४–२५ करिता वार्षिक अहवाल सर्व सभासदांना ईलेक्ट्रॉनिक स्वरुपात पाठवणार आहे ज्यांचे ईमेल आयडी कंपनी / डिपॉझिटरीज/ कंपनीचे निबंधक आणि शेअर हस्तांतर एजंट (''आरटीए'') म्हणजेच केफीन टेक्नॉलॉजिज लिमिटेड (''केफीन'')सह नोंदणीकृत आहे. ई–मेल मार्फत सूचनेची पाठवणी ४ जुलै, २०२५ रोजी पूर्ण झाली आहे.

ज्यांनी त्यांचे ईमेल, पत्ते कंपनी / आरटीए कडे नोंदणी झालेली नाही अशा सभासदांना विव २०२४-२५ करिता वार्षिक अहवाल मिळवण्यासाठी वेबलिंक आणि क्युआर कोड पुरविणारे एक पत्र ४ जुलै, २०२५ रोजी पाठवले आहे.

एजीएमची सचना व वित्तीय वर्ष २०२४-२५ करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइत

www.sonata-software.com व स्टॉक एक्सचेंज वेबसाइट अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.bseindia.com व www.nseindia.com अनुक्रमे, व एनएसडीएल वेबसाइट www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे. जे सभासद डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करित आहे आणि त्यांचे केवायसी तपशील अद्यायवत केलेले नाही यांना त्यांचे डिपॉझिटरी पार्टिसीपंटस मार्फत त्यांचे डिपॉझिटरीज सह ईमेल आणि इतर केवायसी तपशील नोंदणी करण्याची विनंती आहे. जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपात तपशील अद्यावत केलेले नाही यांना कंपनीचे आरटीए कडे त्यांचे ईमेल, बँक खाते तपशील आणि इतर केवायसी तपशील अद्यायवत करण्यासाठी प्रपत्र आयएसआर- १ (https://www.sonatasoftware.com/ about-us/investor-relations येथे डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.) सादर करण्याची विनंती आहे. तुम्हाला एजीएम सूचना, ई - मतदान सूचना प्राप्त करण्यासाठी आणि तुमच्या संबंधित बँक खातेमध्ये अडथळा शिवाय लाभांश जमा करण्यासाठी

विव २०२४-२५ च्या अंतिम लाभांशाकरिता सभासदांच्या हक्कदारी ठरवण्याच्या हेत्साठी अभिलेख तारीख बुधवार, २३ जुलै, २०२५ आहे. कंपनीचे सभासदांची नोंदवही गुरुवार, २४ जुलै, २०२५ पासून बुधवार, ३० जुलै, २०२५ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्टित) बंद राहील. आगामी एजीएम मध्ये सभासदांद्वारे एकदा मंजुरी झाल्यास अंतिम लाभांश विहित वेळापत्रकात

einward.ris@kfintech.com कडे रितसर भरलेली प्रपत्रे ईमेल करण्याची विनंती आहे.

कंपनीने सर्व त्यांच्या सभासदांना ३०वी एजीएम सूचनेमध्ये निर्देशित व्यवहार त्यांचे मते देण्यासाठी दुरस्थ ई-मतदान सुविधा आणि एजीएम दरम्यान ई-मतदान प्रणालीचे सुविधा देण्यात येणार आहे. सर्व सभासदांना कळवण्यात येते :

त्यांचे दरस्थ ई-मतदान क्रेडेन्शिअल्स वापरुन www.evoting.nsdl.com वर व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत सभासद ३० व्या एजीएममध्ये भाग घेवू शकतात.

व्हीसी / ओएव्हीएम मार्फत भाग घणारे सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ चा कलम १०३ अंतर्गत गणपुर्तीच्या उद्देश्यांसाठी गणण्यात येईल. प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्सधारण करणारे सभासद ज्या पध्दतीने समाविष्टित ई - मतदानाचा

प्रक्रिया आणि व्ही / ओएव्हीएम मार्फत भाग घेण्यासाठी माहिती किंवा ज्यांनी ईमेल पत्ते

नोंदणी केलेले नाही ते ई - मतदान मार्फत त्यांचे मते देवू शकतात ही माहिती सूचनेमध्ये

दिलेली आहे बुधवार, २३ जुलै, २०२५ रोजी कट - ऑफ तारखेस डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभकारी मालकांचे नोंदवहीमध्ये किंवा सभासदांचे नोंदवहीमध्ये ज्यांचे नावे आहे फक्त अशा सभासदांना जशी परिस्थिती असेल तशी दुरस्थ ई - मतदान सुविधा किंवा एजीएम

मध्ये मतदान करण्यासाठी हक्कदार असेल. दरस्थ ई - मतदान रविवार, २७ जुलै, २०२५ रोजी स. ९.०० वा (भाप्रवे)ला सुरु होईल आणि बुधवार, ३० जुलै, २०२५ रोजी सायं. ५.०० वा (भाप्रवे) ला बंद होईल. दुरुस्थ ई – मतदान करण्यासाठी ३० जुलै, २०२५ रोजी सायं. ५.०० वा. नंतर परवानगी नसेल,

आणि सभासद एकदा मतदान केल्यानंतर सभासदांना त्यानंतर बदलता येणार नाही. जर कोणीही व्यक्ति सूचना पाठवल्यानंतर परंतू दुरस्थ ई - मतदान करिता कट - ऑफ तारखेपूर्वी कंपनीचे सभासद बनत असेल किंवा सूचना पाठवल्यानंतर ई - मेल पत्त नोंदणी केल्यास अशा सभासदांनी सूचनेत ई - मतदान करिता प्रक्रिया आणि माहिती अंतर्गत प्रदान केलेल्या पध्दतीत युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करु शकतात.

ज्या सभासदांनी एजीएम पुर्वी दुरस्थ ई -मतदान द्वारे त्यांचे मते दिले आहेत त्यांना व्हीसी / ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये भाग घेवू शकतात. परंतू पुन्हा मतदान शकणार नाही. ज्या सभासदांनी दुरुस्थ ई - मतदान मार्फत त्यांचे मते दिलेली नाही आणि व्हीसी / ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये उपस्थित आहे ते एजीएम मध्ये ई-मतदान मार्फत मतदान करण्यास पात्र असेल.

कोणत्याही चौकशीसाठी सभासद www.evoting.nsdl.com चा डाउनलोड सेक्शन मध्ये उपलब्ध सभासदांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्युज) आणि ई - मतदान वापरकर्ता पुस्तिकाच्या संदर्भ घेवू शकतात, किंवा ०२२-४८८६७००० वर कॉल करु शकतात किंवा evoting@nsdl.com वर श्रीम. फाल्गुनी चक्रबोर्ती यांना एक विनंती पाठवू शकतात किंवा investor@sonata-software.com. येथे कंपनी सचिवाकडे लिह् शकतात

दिनांक : जुलै ७, २०२५

ठिकाण : बेंगलुरु

सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड करिता सही/-

मंगल कलकर्णी कंपनी सचिव, अनुपालन अधिकारी व प्रमुख विधी

रूप जावजा नाजुर । जावजा नाजुर । जावजा नाजुर जावजा नाजुर । आमच्या बँकेकडे गहाण असलेली स्थावर मिळकत (श्री. गिरिश भिकाजी गोडांबे, श्री. भिकाजी शिवराम गोडांबे यांचा मुलगा

निविदा-नि-लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्ती:

